

## PRE BID MEETING FOR TENDER NO. 228 FOR LUNCH TENDER

A pre bid meeting for supply of lunch to the residential students at Public School Yerwada, Pune has been held on 22<sup>nd</sup> May 2017 at 4.00 pm in the BARTI Office. The following points raised by the bidders and the clarification given are as follows:

Sr. No.	Name of Firm	Points raised	Clarification
1	Sai Garden, Pune	Requested to reduce the value of Solvency Certificate from Rs. 20 .00 Lakh to Rs. 10.00 Lakhs	Not agreed to. Solvency of Rs. 20.00 Lakh is required considering the value of Contract.
2	Sangameshwar Caterers	Whether two or three Solvency certificate valuing Rs. 5.00 or Rs. 10.00 Lkha can be submitted	One solvency of Rs. 20.00 lakh is required.
3	Sangameshwar Caterers	Whether payment for supply of food will be for 350 students or as per pay roll.	Payment will be made as per daily attendance of the student. The attendance of the student will be prepared and will be given to the Contractor on the last day of the Month.
4	Moraya Caterers	Non – Veg food when to be supplied. As well as break – fast Menu not clear.	Revise clear Schedule of Menu is attached.

  
Registrar  
BARTI Pune



डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन  
व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे.



(महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था)

२८ व्हीन्स गार्डन, जुन्या सर्किट हाऊसजवळ, पुणे-४११ ००१. दूरध्वनी क्र. : ०२०-२६३४ ३६००/२६३३ ३३३०  
● E-mail : directorbarti@gmail.com ● Website : https://barti.maharashtra.gov.in ● फॅक्स : ०२०-२६३३ ३५९६

प्रपत्र“अ”

विद्यार्थ्यांना नाश्ता तसेच दोन वेळच्या जेवणात देण्यात येणाऱ्या आहाराचे स्वरूप

अ.क्र	तपशिल
	भोजन व्यवस्था
१)	नाश्ता ( सकाळी) दररोज <ul style="list-style-type: none"><li>➤ सकाळी नाशत्यासाठी विद्यार्थ्यांना उसळ/पोहे/उपमा/शिरा/शाबुदाना खिचडी /इडली सांबर, उडीद वडा, दही वडा यापैकी एक किमान १०० ग्रॅम (प्रत्येक दिवशी वेगळा नाश्ता)</li><li>➤ सकाळी मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी उकडलेले एक अंडे दररोज व शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी ५० ग्रॅम कॉर्नफ्लेक्स.</li><li>➤ दुध २०० मि.ली सर्व विद्यार्थ्यांना ( १५ ग्रॅम साखरेसह)</li></ul>
२)	दुपारचे जेवण (अमर्यादित / पोटभर) <ul style="list-style-type: none"><li>➤ डाळ (वरण), भात, दोन भाज्या (कडधान्य/फळभाजी/कंदभाजी/पालेभाजी), गव्हाची चपाती /ज्वारीची भाकरी आलटून-पालटून, लोणचे, काकडी, गाजर, कांदा व लिंबु (विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे)</li><li>➤ दुपारच्या जेवणानंतर दुपारी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान सर्वांना आठवड्यातून किमान चार दिवस किमान १५० ग्रॅम वजनाचा सफरचंद देणे आवश्यक. उर्वरित तीन दिवसात प्रत्येक दिवशी दोन केळी / २०० ग्रॅम पपई / २०० ग्रॅम चिकू / २०० ग्रॅम आंबा / २०० ग्रॅम पेरू / २०० ग्रॅम कलिंगड / २०० ग्रॅम खरबुज / २०० ग्रॅम अननस / २०० ग्रॅम द्राक्ष / २०० ग्रॅम डाळिंब / २०० ग्रॅम मोसंबी / २०० ग्रॅम संत्री अशा पध्दतीने ऋतु प्रमाणे मिळणारे फळ. दोन दिवसापेक्षा जास्त एकाच प्रकारचे फळ देता येणार नाही.</li></ul>
३)	रात्रीचे जेवण (अमर्यादित / पोटभर) <ul style="list-style-type: none"><li>➤ डाळ (वरण), भात, दोन भाज्या (कडधान्य/फळभाजी/कंदभाजी/पालेभाजी), गव्हाची चपाती /ज्वारीची भाकरी आलटून-पालटून, लोणचे, काकडी, गाजर, कांदा व लिंबु (विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे)</li></ul>
४)	मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी मटण/चिकन आलटून-पालटून दर आठवड्याला रविवारी १०० ग्रॅम प्रति विद्यार्थी, भात / पुलाव, गव्हाची चपाती /ज्वारीची भाकरी आलटून-पालटून, सलाड सह. शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला रविवारी दोन भाज्या, डाळ (वरण), भात / पुलाव, गव्हाची चपाती /ज्वारीची भाकरी आलटून-पालटून, सलाड. आठवड्यातून एकवेळ एक गोड पदार्थ (बासुंदी /जिलेबी/ बालुशाही/ श्रीखंड/ लाडु/ गुलाबजामुन) इ. यापैकी एक १०० ग्रॅम